# JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

INTERIM CORPORATE OFFICE: PLOT NO.106. SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2575626 • FAX: +91-124-2574327

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

#### E-Communication

JDIL/SEC/SE/2021-22

November 1, 2021

**BSE Limited** 

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai-400051

Stock Code: 511034

Scrip Code: JINDRILL

Sub: Newspaper advertisement in respect of Published Financial Results for

the Quarter and half year ended 30th September, 2021

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith the copy of Un-audited financial results for the quarter and half year ended 30th September, 2021 as published by the Company in Newspapers viz. Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) on 1st November, 2021.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Jindal Drilling and Industries Limited

Pawan Kumar Rustagi CFO & Compliance Officer

Encl.- As stated above





TEL: +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX: +91-22-26592630

REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA





#### **RAIN INDUSTRIES LIMITED**

Read.Off: Rain Center, 34, Srinagar Colony, Hyderabad-500 073, Telangana State, India. Ph.No.: 040-40401234

#### Email:secretarial@rain-industries.com; website:www.rain-industries.com CIN: L26942TG1974PLC001693 **NOTICE OF RECORD DATE**

Notice is hereby given that Friday, November 12, 2021 has been fixed as the Record Date for the purpose of payment of Interim Dividend @ Rs.1.00 per equity share i.e., 50% on face value of Rs.2 each fully paid up for the financial year ending December 31, 2021 as approved by the Board of Directors at their meeting held on October 30, 2021.

The interim dividend would be paid to those shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on November 12, 2021. In respect of equity shares held in electronic form (Demat mode), the interim dividend will be paid to the beneficial owners of shares whose names appear as at the end of business hours on November 12, 2021, as per the details furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) for this purpose

Shareholders who have not updated Bank particulars are requested to update the same with their Depository participant (for shares held in demat mode) and for shares held in physical form, the Bank particulars may be updated with KFin Technologies Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Telangana State, India. The updation of Bank particulars will enable the Company to directly credit the dividend amount to respective bank accounts through ECS (Electronic Clearing Service).

for **RAIN INDUSTRIES LIMITED** 

Place: Hyderabad Date : October 30, 2021

Jersey

S. VENKAT RAMANA REDDY **COMPANY SECRETARY** 

**CREAMLINE DAIRY PRODUCTS LIMITED** CIN: U15201TG1988PLC006912

ered Office: 6-3-1238/B/21, Asif Avenue, Raj Bhavan Rd, Somajiguda, Hyderabad, 
elangana 500082. Website: www.creaminedairy.com Ph:-991-40-23412323

Fax: +91-40-23323353 Email: jersey@godrejcdpl.com

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disc Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)] EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

S. No	Particulars	Quarter Ended September 30, 2021	Quarter Ended September 30, 2020	Year Ended March 31, 2021
		Un Audited	Un Audited	Audited
1	Total Income from Operations	28,409.66	25,897.92	1,03,223.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(548.49)	316.42	728.78
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	(548.49)	316.42	728.78
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	(458.33)	238.30	594.04
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(455.98)	215.90	529.76
6	Paid up Equity Share Capital	1,132.47	1,132.47	1,132.47
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	10,838.14	13,160.55	12,844.77
8	Securities Premium Account	5,720.20	5,720.20	5,720.20
9	Net worth	17,690.81	20,013.22	19,697.44
10	Outstanding Redeemable Preference Shares		-	
11	Debt Equity Ratio	1.07	0.14	0.10
12	Earnings Per Share (Face Value of Rs.10/- per share) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(4.05)	2.10	5.25
	2. Diluted:	(4.05)	2.10	5.25
13	Capital Redemption Reserve			
14	Debenture Redemption Reserve			
15	Debt Service Coverage Ratio	0.92	2.45	2.73
16	Interest Service Coverage Ratio	(1.36)	5.47	4.16

with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

bove is an extract of the detailed format of the Una and Half Year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half (Fear ended 30th September, 2021 are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the

The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on Friday, 29th October, 2021. The

**ASHV FINANCE LIMITED** 

14. Capital Redemption Reserve 15. Debenture Redemption Reserve

16. Debt Service Coverage Ratio

17. Interest Service Coverage Ratio

(PREVIOUSLY KNOWN AS JAIN SONS FINLEASE LIMITED) CIN: U65910MH1998PLC333546 Regd. Office & Corp. Office: 12B, 3rd Floor, Techniplex-II IT Park, Off. Veer Savarkar

Flyover, Goregaon (West), Mumbal - 400 062, Maharashtra, India: Tel: +91-22-6249 2700, Fax: +91-22-6249 2787; Email: compliance.team@ashvfinance.com, Website: www.ashvfinance.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER 2021

	(All amounts are in ₹ Laichs, ex	xcept for details o	EPS and ratios
	PARTICULARS	Quarter ended 30 September 2021 Unaudited	Year ended 31 March 2021 Audited
1.	Total Income from Operations	3,305.48	10,012.14
2	Net Profit for the period (before Tax,		
	Exceptional and/or Extraordinary items)	117.02	265.46
3.	Net Profit for the period before tax		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	117.02	265.46
4.	Net Profit for the period after tax		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	111.53	796,35
5.	Total Comprehensive Income for the period		
	[Comprising Profit for the period (after tax) and		
	Other Comprehensive Income (after tax)]	111.53	794.01
6.	Paid up share capital	4,209.30	4,209.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserve		
	and Security premium)	(941.47)	(1,314.72)
8.	Securities Premium Account	21,992.25	21,992.25
9.	Net worth	25,260.08	24,886.83
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.32	0.30
11.	Outstanding redeemable preference shares	Not Applicable	Not Applicable
12	Debt equity ratio	1.6	1.4
13.	Earnings Per Share (EPS)		
	(not annualized for six months period)		
	(a) Basic (₹)	0.33	2.37
	(b) Diluted (₹)	0.26	1.89

The above financial results for the quarter ended 30 September 2021 were review by the Audit and Compliance Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 29 October 2021 respectively and are subjected to Limited

Not Applicable Not Applicable

Not Applicable Not Applicable

Not Applicable Not Applicable

Not Applicable Not Applicable

Review by the Statutory Auditors of the Company.

The amounts of quarter ended 30 September 2021 are the balancing amounts between the unaudited reviewed amounts for the half year ended 30 September 2021 and the unaudited management amounts for the guarter ended 30 June 2021 Results published for the half year ended 30 September 2020 was subjected to Limited Review by the erstwhile Statutory Auditors.

The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment Rules, 2016 and in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disciosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the BSE Limited i.e. www.bseindla.com and the

For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the website of the Company i.e.

There was no exceptional/extraordinary items.

Company I.e. www.ashvfinance.com.

**Ashy Finance Limited** Nikesh Kumar Sinha Place: Mumbal Managing Director DIN: 08268336 Date: 29 October 2021



# Add-shop E - Retail Ltd.

World,s Greatest Opportunity

Q2 FY2021 PERFORMANCE YoY Q2FY21 vs Q2FY20

CIN: L51109GJ2013PLCO76482

Now

**Declaring** 

Bonus

www.addshop.co



**PBT** 335.82% up

**PAT** 371.39% up

<b>Particular</b>	Q2 2021	Q2 2020	Diff.
Revenue	3897.47	1539.25	253.20%
PBT	563.82	167.89	335.82%
PAT	459.93	123.84	371.39%



NO OF **FRANCHISE** More than 550

**Annualized** 

**BOD Meeting** Date: 18-11-2-21

# ABOUT Add-shop E - Retail :

- A BSE-Listed [BSE Code: 541865], add-shop is currentlyengaged in the business of manufacturing, markting and distribution of various organic farm inputs, Ayurvedic and herbal Medicines.
- Uniquely positioned as a 'fully integrated Organic Farm player' by entering into lease Farming Activities.
- With the help of expert research & development team, add-shop has developed and manufactured various products to fight against recent outbreak of COVID-19.

For Further Information - contact : addshop.help@gmail.com

B-304, Imperial Heights, 150Ft Ring Road, Rajkot - 360 005 Gujarat, India.



#### MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17, Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra) Tel. No. 02194 - 238511; E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram - 122003 (Haryana) Interim Corporate Office: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (Haryana), CIN: L99999MH1988PLC080545

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

(Rs. in Lakhs, except per share data)

				STAND	ALONE				CONSO	LIDATED			
SI.	Particulars	Quarter Ended				Year ded	Year Ended	Quarter Half Year Ended Ended				Year Ended	
110.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Ѕөр-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Ѕер-21	30-Sep-20	31-Mar-21
1.	Total income from operations	81,139	60,601	57,832	1,41,740	1,03,505	2,22,508	95,142	69,048	57,863	1,64,190	1,03,761	2,30,834
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12,003	11,311	11,890	23,314	20,637	38,367	12,888	11,291	11,889	24,179	19,194	37,561
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,003	11,311	11,890	23,314	20,637	19,268	12,234	10,635	11,196	22,869	17,840	17,257
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,273	10,292	9,027	19,565	15,630	14,159	9,504	9,616	8,333	19,120	12,833	12,144
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,318	10,341	9,022	19,659	15,619	14,353	10,377	9,193	8,309	19,570	12,862	12,396
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- each)	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350
7.	Other Equity						3,21,010						3,26,529
8.	Earning per Share (EPS) - Basic/Diluted Earning Per Share Not Annualised (Rs.)	13.84	15.36	13.47	29.20	23.33	21.13	13.57	14.30	12.47	27.87	15.33	14.63

## Note:

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2021 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Place: New Delhi Date: 30th October, 2021



**SAKET JINDAL** Managing Director DIN: 00405736

# JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G.Road Taluka Roha, Distt: Raigad-402126, Maharashtra (India) Tel: 02194-238511-12, Fax: 02194-238511, Web: www.jindal.com, E-mail: secretarial@jindaldrilling.in Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (Haryana) Interim Corporate Office: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (Haryana), CIN: L27201MH1983PLC233813

## EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

(Rs. in Lakhs, except per share data)

				STAND	ALONE				CONSO	IDATED	-	Year Ended					
SI.	Particulars		Quarter Ended			Year ded	Year Ended		Quarter Ended		Half End						
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21				
1.	Total income from operations including other income	10,840	10,385	8,794	21,226	17,480	40,595	10,840	10,385	8,687	21,226	17,480	40,595				
2.	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,552	1,316	(203)	2,868	378	1,692	1,552	1,316	581	2,868	378	1,692				
3.	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,552	1,316	(203)	2,868	378	1,692	1,158	1,047	(835)	2,205	(3,293)	186				
4.	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items but before Other Comprehensive Income)	753	995	(152)	1,748	272	918	359	725	(992)	1,085	(3,398)	(587)				
5.	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period after tax and other comprehensive income (after tax)]	912	1,017	(147)	1,929	183	995	478	1,262	(1,186)	1,740	(4,662)	(15,294)				
6.	Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449				
7.	Other Equity				90,043	87,447	88,259				1,12,306	1,21,344	1,10,711				
8.	Eaming per Share (of Rs. 5 each) - Basic/Diluted Eaming Per Share Not Annualised (Rs.)	2.60	3.43	(0.52)	6.03	0.94	3.17	1.24	2.50	(3.42)	3.74	(11.73)	(2.03)				

Note:

Place: New Delhi

Date: 30th October, 2021

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2021 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

for JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

**RAGHAV JINDAL** Managing Director DIN: 00405984



# The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



कॅनरा बँक आरओ-।। मुंबई २रा मजला, कोहिनूर इमारत, वीर सावरकर <u>मार्ग,</u> श्री सिद्धीविनायक मंदिरासमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ फोन क. (०२२) २४३१ ३५२८, २४३१ ५८३८

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना

. सर्वे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे ग्रहाण आहेत. ज्यांचा कब्जा **कॅनरा बँकेच्या** प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या तेथे नमद आमच्या विविध शाखेच्या थकीत येथील खालील वर्णिलेल्या थकबाकीच्या वसलीसाठी ०३.१२.२०२१ रोजी ''जे आहे जेथे आहे''. ''जे आहे जसे आहे'' तत्वाने

इसारा अनामत रक्कम ०२.१२.२०२<mark>१ रोजी किंचा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत</mark> जमा करावी. इअर आणि अन्य दस्तावेज सेवा पूरवठादारांकडे ०२.१२.२०२**१ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत** सादर करावेत. मिळकतीचे निरीक्षण २९.११.२०२१ <mark>रोजी स. १०.३० ते दु. ५.०० दरम्यान</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आगाऊ वेळ ठरवून करता येईल. स्थावर मिळकतीचा तपशिल आणि संपूर्ण वर्णन

अ.	कर्जदार /	थकबाकी (रु. यात)	तारणाचा तपशील	राखीव किंमत आणि	शाखेचे नाव आर्गि	ग संपर्क तपशिल
क्र.	हमीदार/गहाणदाराचे नाव		(कब्जाची स्थिती)	इसाराअनामत रक्कम (इअर)	कॅनरा बँकेचे ग	बाते तपशील
8	कर्जदार :- विवितर इलेक्टॉनिक्स प्रोप: श्री. श्रीकांत रमाकांत	रु. ३,३०,४१,८९७.१३+ २८.१०.२०२१ पासूनचे	३ बीएचके निवासी फ्लॅट क्र. बी१-५०४, ५वा मजला, विंग बी१, श्री सरस्वती को ऑपरेटिव्ह	रा. किं.:	सरोजा सुधन, शाखा प्रभारी (०२२)२५२८ २४६२ मोबा	
	सुब्रमन्यम, सौ. शीला सुब्रमन्यम, श्री. आर. सुब्रमन्यम	त्यावरील पुढील व्याज आणि कायदेशीर प्रभार.	हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, एनगी आचार्य मार्ग, चेंब्र (प्) म्ंबई चटई क्षेत्र ९३५ चौ.फ.	रु. १,९०,००,०००/-	खाते क्र.	आयएफएससी कोड
	त्रा. आर. सुब्रमन्यम <u>हमीदार</u> :- शून्य गहाणदार :- सौ. शीला सुब्रमन्यम	काभदरारि प्रमारः	चब्र (पू) मुंबइ घटइ वज रुश्य चा.फु. (सांकेतिक)	आणि इअर: रु. १९,००,००/-	८३५४२९५०००००१	CNRB0008354
٧	<u>कर्जदार</u> :- विवितर इलेक्टॉनिक्स प्रोपः श्री. श्रीकांत रमाकांत	रु. ३,३०,४१,८९७.१३+ २८.१०.२०२१ पासूनचे	कमर्शिअल कार्यालय क्र.२१० (कार्यालय क्र.२०९ सह एकत्रित), २रा मजला, साई कमर्शिअल सेंटर को	रा. किं.: रु.	सरोजा सुधन, शाखा प्रभारी (०२२)२५२८ २४६२ मोबा	
	सुब्रमन्यम, सौ. शीला सुब्रमन्यम,	त्यावरील पुढील व्याज आणि	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड,देवनार बेस्ट	७६,९०,०००/-	खाते क्र.	आयएफएससी कोड
	श्री. आर. सुब्रमन्यम <u>हमीदार</u> :- शून्य <u>गहाणदार</u> :- सौ. शीला सुब्रमन्यम	कायदेशीर प्रभार.	स्टाफ कार्टर्ससमोर, बीके एस देवशीमार्ग, गोवंडी(पू), चेंबूर, मुंबई-४०० ०८८ बिल्ट अप क्षेत्र: ४१९ चौ.फु. (सांकेतिक)	आणि इअरः रु. ७,६९,०००/-	८३५४२९५०००००१	CNRB0008354
AU.	<u>कर्जदार</u> :- विवितर इलेक्टॉनिक्स प्रोपः श्री. श्रीकांत रमाकांत	रु. ३,३०,४१,८९७.१३+ २८.१०.२०२१ पासूनचे	कमर्शिअल कार्यालय क्र.२०९ (कार्यालय क्र.२१० सह एकत्रित), २रा मजला, साई कमर्शिअल सेंटर को	रा. किं.: रु.	सरोजा सुधन, शाखा प्रभारी (०२२)२५२८ २४६२ मोबा	
	सुब्रमन्यम, सौ. शीला सुब्रमन्यम,	त्यावरील पुढील व्याज आणि	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड,देवनार बेस्ट	٧٤,٥٥,٥٥٥/-	खाते क्र.	आयएफएससी कोड
	श्री. आर. सुब्रमन्यम <u>हमीदार</u> :- शून्य <u>गहाणदार</u> :- मे. विवितर डलेक्टॉनिक्स	कायदेशीर प्रभार.	स्टाफ कार्टर्ससमोर, बीके एस देवशीमार्ग, गोवंडी(पू), चेंबूर, मुंबई-४०० ०८८ बिल्ट अप क्षेत्र: ४७९ चौ.फु. (सांकेतिक)	आणि इअरः रु. ८,८८,०००/-	८३५४२९५०००००१	CNRB0008354

व्यक्तीना सुद्धा संपर्क करू शकता **किंवा मे. कॅनबॅक कॉम्प्युटर सर्व्हिसेस लि., म**ल्लेश्वरम, बंगळुरु ५६०००३. **संपर्क क्र.:** ९४८०६९१७७७, ८८८०५३११६५, **ईमेल पत्ता**ः eauction@ccsl.co.in यांन संपर्क करावा

दिनांक ००१ ११ २०२१ प्राधिकत अधिकारी, कॅनरा बँक ठिकाण : मुंबई

आणि शीला (२४/२८१-बी, सीएसआय मिशन कंपाऊंड. रॉबिंसन रोड. पालघाट-६७८ ०१४) यांच्या नावामधील शेअर बाँड फोलिओ क्र. आर००२४०२, प्रमाणपत्र क्रमांक १०५५७. शेअर्सची संख्या १६५, विभिन्न क्र.२२२३६५४५ ते २२२३६७०९ हे २४.०१.२०२० रोजी स्पेंसेर शॉपिंग कॉम्पलेक्स, कोडईकनलमध्ये हरवले आहे. जर सापडल्यास कृपया शीला बेंजमिन यांना

पाठवावे. पत्ताः क.१६/१८५. लोच एन्ड कंपाऊंड. कोडईकनल इंटरनॅशनल स्कूल, कोडईकनल टाऊन, कोडईकनल तालुका तमिलनाडु-६२४ १०१

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate no. 162 bearing distinctive nos. 806 to 810 of Rs. 50/- each dt. 1st Jan 1985 ssued against flat no. 2, Bldg. No. 14B, Kumari Jethi T. Sipahimalani Co-op. Hsg. Soc. Ltd. held in the name of Late Smt. Bhagwanti P. Chandnani has been nost or misolaced. ost or misplaced.

lost or misplaced.
The Nominee of Shareholder has applied for issuance of duplicate share certificate. Any person having claim and / or objection to the issue of the same certificate may intimate the Secretary, Kumari Jethi T. Sipahimalani CHS Ltd., Mori Road, Mahim, Mumbai - 400 016, within 15 days thereof.

Dt.: 01-11-2021 Place: Mumbai Sd/-Secretary

Kum. Jethi T. Sipahimalani CHS Ltd.

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना (क्यातर प्रालग्रहोसादी)

निम्नस्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CI</mark>N:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचन रोजी सूचनेत नमूद प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 15.05.2021 केलेली आणि अधिक रक्कम रू.1,75,09,883.75/- (रूपरे एक करोड पंचाहत्तर लाखा नऊ हजार आदशे ज्याऐंशी आणि पंचाहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HLAPLPM00266338 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 01.04.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार पिनाकिन त्रिभोवनदास रुघानी उर्फ पिनाकिन त्रिभोवनदास रुघानी उर्फ पिनाकिन टी रुघानी S/O त्रिभोवन दास मावजी रुघानी, रघुवंशी कन्सट्रक्शन, त्रिभोवन दास मावजी रुघानी उर्फ टी एम रुघानी S/O मावजी नरशी रुघानी आणि हंसाबेन त्रिभोवनदास रुघानी W/O त्रिभोवनदास रुघानी यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 27.10.2021 रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1.75.09.883.75/- (रूपरे एक करोड पंचाहत्तर लाख नऊ हजार आदशे त्र्याऐंशी आणि पंचाहत्तर पैसे फक्त) पुढील व्याज 01.04.2021 पासून प्रत्यक्ष भरणा

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप - कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

शॉप नं.2 , दुसऱ्या मजल्या वर, मापित 1184.5 स्के.फीट चटई क्षेत्र, ए विंग मध्ये,हंसा हेरिटेज ने ओळखली जाणारी इमारत मध्ये, जमीन सीटीएस नं. 11A, 11/A1 TO 6 सर्व्हे नं.89 हिस्सा नं 6, मापित 1332 स्के.चार्डस, जे अंदाजे 1113.68 स्के.मी. चे बरोबर,गाव मालाड (उत्तर), तालुका बोरीवली मथुरादास रोड वर, कांदिवली पश्चिम मुंबई-400064, इमारत मध्ये 5 आणि 6 पार्किंग जागा सह, सदर जमीन निम्ननुंसार परिबद्ध आहे:

पूर्वः प्रायव्हेट प्रोपर्टी सी.टी.एस. नं. 11/7A पश्चिमः सी.टी.एस. नं. 10 उत्तरःसी.टी.एस. नं. 1146, लक्ष्मी अपार्टमेंट सीएचएस लिमिटेड, गाव कांदिवली ची सीमा

दक्षिण: मथरादास रोड वर सी.टी.एस. नं. 11-B

तारीखः 27.10.2021 स्थळ : मुंबई

अधिकृत अधिकारी इंडियाब्रल्स हाउसिंग फायनान्स लिप्पिटेड



#### MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17, Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra) Tel. No. 02194 - 238511; E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram - 122003 (Haryana)

Interim Corporate Office: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (Haryana), CIN: L99999MH1988PLC080545 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

(Rs. in Lakhs, except per share data)

				STAND	ALONE		CONSOLIDATED						
SI.	Particulars	Quarter Ended				Year ded	Year Ended		Quarter Ended		Half En	Year Ended	
1		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21
1.	Total income from operations	81,139	60,601	57,832	1,41,740	1,03,505	2,22,508	95,142	69,048	57,863	1,64,190	1,03,761	2,30,834
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12,003	11,311	11,890	23,314	20,637	38,367	12,888	11,291	11,889	24,179	19,194	37,561
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,003	11,311	11,890	23,314	20,637	19,268	12,234	10,635	11,196	22,869	17,840	17,257
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,273	10,292	9,027	19,565	15,630	14,159	9,504	9,616	8,333	19,120	12,833	12,144
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,318	10,341	9,022	19,659	15,619	14,353	10,377	9,193	8,309	19,570	12,862	12,396
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- each)	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350	3,350
7.	Other Equity						3,21,010						3,26,529
8.	Earning per Share (EPS) - Basic/Diluted Earning Per Share Not Annualised (Rs.)	13.84	15.36	13.47	29.20	23.33	21.13	13.57	14.30	12.47	27.87	15.33	14.63

## Note:

Place: New Delhi

Date: 30th October, 2021

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2021 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

**SAKET JINDAL Managing Director** DIN: 00405736

# JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G.Road Taluka Roha, Distt: Raigad-402126, Maharashtra (India) Tel: 02194-238511-12, Fax: 02194-238511, Web: www.jindal.com, E-mail: secretarial@jindaldrilling.in Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (Haryana)

Interim Corporate Office: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (Haryana), CIN: L27201MH1983PLC233813

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021 (Rs. in Lakhs, except per share data)

					STAND	ALONE				CONSO	LIDATED			
	SI.	Particulars	Quarter Ended				Year ded	Year Ended		Quarter Ended				Year Ended
	1401		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
			30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21
	1.	Total income from operations including other income	10,840	10,385	8,794	21,226	17,480	40,595	10,840	10,385	8,687	21,226	17,480	40,595
;	2.	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,552	1,316	(203)	2,868	378	1,692	1,552	1,316	581	2,868	378	1,692
	3.	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,552	1,316	(203)	2,868	378	1,692	1,158	1,047	(835)	2,205	(3,293)	186
	4.	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items but before Other Comprehensive Income)	753	995	(152)	1,748	272	918	359	725	(992)	1,085	(3,398)	(587)
	5.	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period after tax and other comprehensive income (after tax)]	912	1,017	(147)	1,929	183	995	478	1,262	(1,186)	1,740	(4,662)	(15,294)
	6.	Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449
	7.	Other Equity				90,043	87,447	88,259				1,12,306	1,21,344	1,10,711
	8.	Earning per Share (of Rs. 5 each) - Basic/Diluted Earning Per Share Not Annualised (Rs.)	2.60	3.43	(0.52)	6.03	0.94	3.17	1.24	2.50	(3.42)	3.74	(11.73)	(2.03)

Place: New Delhi

Date: 30th October, 2021

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2021 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

for JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

**RAGHAV JINDAL** Managing Director DIN: 00405984

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ-४ कंपनी योजना अर्ज क्र. ३२० सन २०२० मधील कंपनी योजना याचिका क्र. १०३९ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात;

जे एम कमोडिटीज लिमिटेड, (जेएमसीएल किंवा "हस्तांतरक कंपनी-१"), तारापूर वरू उद्योग प्रायब्हेट लिमिटेड, (टीव्हीयुपीएल किंवा ''हस्तांतरक कंपनी-२''), यासह रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, (आस्टीएल किंवा "हस्तांतरीती कंपनी") आणि त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या समावेशनाद्वारे एकत्रिकरणच्या योजनेच्या प्रकरणात

ते एम <mark>कमोडिटीज लिमिटेड</mark> कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ७०१, तुलसियानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१ सीआयएन : यु१७१२०एमएच१९७९पीएलसी०२०९७८

.याचिकाकर्ता कंपर्न याचिकेची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका हि जे एम कमोडिटीज लिमिटेड हस्तांतरक कंपनी-१, आणि तारापूर वस्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी-२, यासह रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, हस्तांतरीती कंपनी आणि त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या संयुक्त एकत्रिकरणाच्या मंजुरीकरिता याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे २८ सप्टेंबर २०२० सादर करण्यात आली आणि ती १८ ऑक्टोबर, २०२० रोजी सन्माननीय न्यायाधिकरणादारे दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिका हि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी मध्यान्ह वेळेत किंवा त्यानंतर लवकरच कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास याचिकेच्या सनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपवीं किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्रारे मही केलेली त्यांच्या हेतची सचना याचिकाकर्त्यांच्या वकिल कांगा ॲण्ड कंपनी कार्यालयीन पत्ता येथे : रेडिमनी मेंशन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. विगेधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची एत अशा सचनेमह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची एत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्य विकलांद्वारे पुरविण्यात येईल.

> सदर दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ कांगा ॲण्ड कंपनी (ए. एम. देसाई) याचिकाकर्त्याकरिता वकील रेडिमनी मेंशन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणास्मोर मंबर्ड खंडपीठ-IV कंपनी योजना अर्ज क्र. २८५ सन २०२० मधील कंपनी योजना याचिका क्र. १०३७ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात; जे एम कमोडिटीज लिमिटेड, (जेएमसीएल किंवा "हस्तांतरक कंपनी-१"), तारापूर वस्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, (टीव्हीयुपीएल किंवा "हस्तांतरक कंपनी-२"), यास रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, (आरटीएल किंवा "हस्तांतरीती कंपनी") आणि

योजनेच्या प्रकरणात तारापर वस्त्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ७०१, तुलसियानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई- ४०००२१. सीआयएन: यु१७११०एमएच१९८५पीएलसी०३६६७९ .याचिकाकर्ता कंगर्ज

त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या समावेशनादारे एकत्रिकरणच्य

याचिकेची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका हि जे एम कमोडिटीज लिमिटेड हस्तांतरक कंपनी-१, आणि तारापूर वस्त्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी-२, यासह रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, हस्तांतरीती कंपनी आणि त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या संयुक्त एकत्रिकरणाच्या मंजुरीकरिता याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे २८ सप्टेंबर, २०२० सादर करण्यात आली आणि ती १८ ऑक्टोबर, २०२० रोजी सन्माननीय न्यायाधिकरणाद्वारे दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिका हि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी मध्यान्ह वेळेत किंवा त्यानंतर लवकरच कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकल कांगा ॲण्ड कंपनी कार्यालयीन पत्ता येथे रेडिमनी मेंशन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००९ यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांद्वारे पुरविण्यात येईल.

सदर दिनांक १ नोव्हेंबर, २०२ कांगा ॲण्ड कंपर्न (ए. एम. देसाई) भागीदा रेडिमनी मेंशन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमो मुंबई खंडपीठ-४ कंपनी योजना अर्ज क्र. ३१९ सन २०२० मधील कंपनी योजना याचिका क्र. १०३८ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात; आणि

जे एम कमोडिटीज लिमिटेड, (जेएमसीएल किंवा ''हस्तांतरक कंपनी-१''), तारापूर वस्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड. (टीव्हीयपीएल किंवा "हस्तांतरक कंपनी-२"). यासह रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, (आरटीएल किंवा "हस्तांतरीती कंपनी") आणि त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या समावेशनाद्वारे एकत्रिकरणच्या योजनेच्य

रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ७०१, तुलसियानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई- ४०००२१. सीआयएन : यु१७१२०एमएच१९७९पीएलसी०२०९५२ ...याचिकाकर्ता कंपर्न

याचिकेची सचना कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका हि जे एम कमोडिटीज लिमिटेड

हस्तांतरक कंपनी-१. आणि तारापर वस्त्र उद्योग प्रायव्हेट लिमिटेड., हस्तांतरक कंपनी-२. यासह रामगोपाल टेक्टाईल्स लिमिटेड, हस्तांतरीती कंपनी आणि त्यांचे संबंधित शेअरधारक आणि धनको यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या संयुक्त एकत्रिकरणाच्या मंजुरीकरिता याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे २८ सप्टेंबर २०२० सादर करण्यात आली आणि ती १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी सन्माननीय न्यायाधिकरणाद्वारे दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिका हि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी मध्यान्ह वेळेत किंवा त्यानंत लवकरच कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकल कांगा ॲण्ड कंपनी कार्यालयीन पत्ता येथे रेडिमनी मेंशन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्य विकलांदारे परविण्यात येईल.

सदर दिनांक १ नोव्हेंबर, २०२ कांगा ॲण्ड कंपर्न सही/ (ए. एम. देसाई) भागीदा याचिकाकर्त्याकरिता वकील रेडिमनी मेंशन, ४३, बीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

प्रपत्र क्र. १४ [(नियमावली ३३(२)] भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग. मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ ३ रा मजला, एमटीएनएल इमारत, कुलाबा, मुंबई-४००००५ वसली अधिकारी यांच्यासमक्ष मुंबई कर्जे वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये वसुली कार्यवाही क्र. २३२ सन २०२१ नि.क्र.:७ पुढील तारीख : २२१०.२०२१ बँक ऑफ बडोदा ...प्रमाणपत्र धार मे. एल.के. इंडस्ट्रिज प्रा. लि. आणि अन्य

..प्रमाणपत्र ऋणक मागणी सूचना सन्माननीय पीठासिन अधिकारी, डीआरटी-२, मुंबई यांनी निर्गमित केलेल्या मूळ अर्ज क्र. ९६४ सन

२०१६ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार तुमच्याकडून व्याजासह रु. ७,६७,०२,०९४/- (रुपये सात कोटी सद्सष्ट लाख दोन हजार चौऱ्याण्णव मात्र) ची रक्कम येणे आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १५ दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे,

कसुरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल वरील सदर रकमेव्यतिरिक्त तम्ही भरावयाचे दायित्व :-

ज) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज.

ब) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता

करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ४ **ऑक्टोबर, २०२१** रोजी दिले.



(सनिल मेश्राम) वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

सही /

१. श्री. प्रदिप सी. पांडे (प्रमाणपत्र ऋणको क्र. २)

६०४बी, गंगा यमुना सीएचएसएल, थानकर पाडा, आग्रा रोड, एम.के. शाळेजवळ, कल्याण

श्री. अभिनव पी. पांडे (प्रमाणपत्र ऋणको क्र. ३)

६०४बी, गंगा यमुना सीएचएसएल, थानकर पाडा, आग्रा रोड, एम.के. शाळेजवळ, कल्याण

१०५, क्रिसेंट बिझनेस पार्क, साकिनाका, टेलिफोन एक्सचेंज लेन, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाक,

पश्चिम, ठाणे - ४२१ ३०१. आणि तसेच येथेही

१०५, क्रिसेंट बिझनेस पार्क, साकिनाका, टेलिफोन एक्सचेंज लेन, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाक,

पश्चिम, ठाणे - ४२१ ३०१.